

जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांनी
आम सभेस उपस्थित राहणेबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
परिपत्रक क्रमांक: मविसे १०/२००६/प्र.क्र.२२२/ आस्था-३
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक :- १७ ऑक्टोबर, २००६

वाचा:-ग्राम विकास व जलसंधारण विभाग परिपत्रक क्र.मविसे-१०/२००२/प्र.क्र.४००४ /
आस्था-३, दिनांक- ५ ऑगस्ट, २००५


परिपत्रक

जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांनी पंचायत समितीच्या समाना उपस्थितीत राहून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत संदर्भाधीन परिपत्रकाद्वारे सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सुचनांचे पालन होत नाही असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

शासनाच्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी यांच्या मध्ये समन्वय राहणे आवश्यक आहे. खाते प्रमुख समाना उपस्थित राहत नसल्यामुळे त्याचा कामकाजावर परिणाम होतो, परिणामी सार्वजनिक हित जोपासले जात नाही.

याद्वारे येथे पुन्हा स्पष्ट करण्यात येते की, जिल्हा परिषदेतील सर्व खाते प्रमुखांनी पंचायत समितीच्या वार्षिक आम सभेस न चुकता उपस्थित राहावे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत जिल्हा परिषदेतील सर्व खाते प्रमुखांना कळवावे. सदर सुचनांचे पालन करण्यास कसुर झाल्याचे आढळून आल्यास, संबंधिताविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(कैलास शिंदे)

अवर/सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त
२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
३. सर्व जिल्हा परिषदांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
४. विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व उपायुक्त (विकास / आस्थापना)
५. सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
६. कार्यासन क्रमांक-परा-५, ग्राम विकास व जलसंधारण विभाग
७. नियुक्त नस्ती (क्र.क्र.आस्थ-३) ग्राम विकास व जलसंधारण विभाग.